

वक्र m. N. pr. v. l. für वक्र MBh. 1,7051. 7019 ed. Bomb.
 वक्राखुर, füge TRIK. nach Zahn hinzu.
 वक्र 2) b) MBh. 1,7019 (वक्र ed. Bomb.).
 वक्रता 1) vom schelen Blick der Augen Spr. (II) 5133.
 वक्रत्व doppelsinnig auch Spr. (II) 6811.
 वक्रोभू, °भूत so v. a. widerwärtig (Schicksal) Spr. (II) 7518.
 2. वक्रस् वgl. किरण्य°.
 वच 3) b) SĀMAVIDH. Br. 2,7,10. fgg. MBh. 13,6149 nach der Lesart der ed. Bomb., वाचा ed. Calc.
 1. वचस् Z. 9 füge hinzu: so wohl auch (in der Mitte des Pāda) ṚV. 1,93,2.
 वज्रक m. N. pr. eines Berges DIVJĀVAD. 167.
 वज्रदेहा f. N. pr. einer Göttin KĪLĀKĀRA 5,155.
 वज्रासन 2) HEM. JOGAÇ. 4,123. 126.
 वच्चिन्, वृक° betrügend wie PAT. a. a. O. 6,81, a.
 वट 10) Bauer im Schachspiel Monatsber. d. K. Pr. Ak. d. Ww. 1872, S. 63.
 वटक 3) ebend.
 वटर vgl. वाटर.
 वटाकु m. N. pr. eines Mannes gaṇa वाक्कादि zu P. 4,1,96.
 वट्ट, वट्टति und वट्टति (s. Corrigg.) PAT. a. a. O. 1,234, b.
 वडमीकार m. N. pr. eines Mannes gaṇa कुर्वादि zu P. 4,1,151.
 वडवागिमल m. ein best. schaumartiger Stoff auf dem Meere RĪĀN. 6,79. — Vgl. oben अग्निगर्भ 2) a).
 वडिश m. N. pr. eines der Unterredner bei KĀRĀKA, mit dem patron. Dhāmaṅgava, KĀRĀKA 1,12, 4, 6.
 वाएन (von वाए) n. Theilung (des Vermögens) zu Spr. (II) 2445.
 वत्सपालक m. = वत्सपाल HEM. JOGAÇ. 3,87.
 वत्सकुन्तु m. N. pr. eines Sohnes des Senaḡit VP. 4,19,11. वत्सकुन्तु WILSON.
 वत्साङ्क zu streichen; vgl. श्रीवत्स.
 वत्साङ्कराण s. वा°.
 वद् caus. 2) गुणैर्विह्वलिना बहु वाद्यति machen viel Lärm von sich Spr. (II) 6882.
 — प्र 1) so v. a. anbieten, ausbieten zum Verkauf Spr. (II) 3969, v. l.
 वर्त्न् (von वद्) adj. redend, das Wort führend: Agni ṚV. 6,4,4. 13,6.
 वध, वधति (!) zu Nichte machen KAṆ. 1,1,12.
 वध 1) RĪĀN-TAR. 8,1508.
 1. वन् Z. 7 «und वर्त्नेम» zu streichen und st. dessen in der vorangehenden Zeile nach वर्त्नाति einzuschalten वर्त्नाव. Sp. 666, Z. 1 zu lesen वर्त्नाव st. वर्त्नेम.
 वनस्रस्त, so zu lesen st. वनक्रत.
 वनकौशाम्बी (richtige Lesart) f. N. pr. einer Stadt gaṇa नद्यादि zu P. 4,2,97.
 वनक्रत fehlerhaft für वनस्रस्त.
 वनजीविका f. ein im Walde (durch Einsammeln von Blättern u. s. w.) gewonnener Lebensunterhalt HEM. JOGAÇ. 3,98. 101.
 वनमाला f. wohl N. pr. eines Frauenzimmers HEM. JOGAÇ. 3,68.
 वनवासिन् 2) b) lies Pflanzen und Wurzeln.

वनेजा, अश्वान्युपुत्रे वनेजा: er hat die hölzernen Rosse geschirrt ṚV. 10,79,7 würde besser passen als die Fassung des Wortes mit SĪ. als nom. sg. Jedoch kennen wir kein weiteres Beispiel für diese Form des acc. pl.
 2. वप् mit नि 3) partic. न्युप्त geworfen: Würfel ṚV. 10,27,17. 34,5. 9.
 वपुषा 2) lies = क्वुषा (d. i. क्वुषा) BUĀVAP. 5.
 वम् caus.: वमपति मलिका हि भोक्तारम् Spr. (II) 2620.
 वपस्यक Z. 2 lies 119,147.
 वयोवृद्ध MBh. 5,5887. 6,4200.
 1. वर Sp. 696, Z. 1 v. u. lies 7,32,16. — partic. व्रापि° etngesperrt ṚV. 1,61,10. — caus. mit infin. Jmd stören im Spr. (II) 1622. Sp. 698, Z. 18 वारित्वाम bedeutet nach Verbotenem strebend.
 — घ्रा Sp. 699, Z. 21 streiche die Worte erfüllen bis 1,143,6.
 — घ्रापा Z. 2 die schliessende Klammer nach 9,2 zu setzen.
 — प्रा Sp. 701, Z. 1 lies प्रावृत्त कृत्वासांसि.
 — सम् 1) Z. 18 streiche 80,19. संवृत versteckt so v. a. an und für sich anstößig, aber nicht verpönt VĀMANA 2,1,19. geschlossen als Bez. einer best. fehlerhaften Aussprache der Vocale PAT. a. a. O. 1,20, a.
 2. वर Sp. 706, Z. 3 v. u. lies देव्यं.
 वरट 2) c) PAT. a. a. O. 1,226, a.
 वरट 1) पौदो Spr. (II) 5554.
 वरपात m. ein best. auf dem Trockenen lebendes Thier KĀRĀKA 1,27.
 वराहद्वादशी vgl. वाराह°.
 1. वरिम्न्, hierher gehört auch instr. वरिर्मता ṚV. 4,108,2.
 वरुड P. 5,4,36, Vārtt. 1. PAT. zu P. 4,1,97. gaṇa कुलालादि zu 4, 3,118. — Vgl. वारुड fgg.
 वरेपयक्रतु Z. 2 lies Einschaltung nach 10,9 st. 10,9,12.
 वर्कर 1) Zicklein PAT. a. a. O. 1,225, a. बर्कर nach den Corrigg.
 वर्चल vgl. वार्चलीय.
 वर्चस् 1) b) HEM. JOGAÇ. 4,71 (°शुक्राल्खवर्चसाम् zu lesen).
 वर्चस्थान n. Abtritt KĀRĀKA 1,15.
 वर्त् mit व्यप, partic. °वृक्त getrennt, gesondert PAT. a. a. O. 1,33, b. 34, a. b. 8, 66, a.
 वर्त्निन्, परदार° Spr. (II) 5598.
 वर्त्य vgl. वार्यक.
 वर्षाक 1) Z. 6 कृपणा° u. s. w. zu streichen, da an der angeführten Stelle mit den Calc. Ausgg. कृपणावर्षा कमपि zu lesen ist; die Bed. ist Gesichtsfarbe. — adj. (f. वर्षाका) schildern (mit gen.) PAT. a. a. O. 7,116, a.
 वर्षापाठ m. das Alphabet ebend. 1,168, b.
 वर्षाय् mit वि vgl. u. वृण्.
 वर्षावत् 1) प्रशंसायाम्, also schön gefärbt PAT. a. a. O. 5,49, b.
 वर्षासंहार Z. 2 füge 61. nach 19, hinzu.
 वर्त् 7) Z. 9 stelle R. 2,104,19 zu 14). — 10) वर्तमाना f. (sc. विभक्ति) Bez. der Personalendungen des Präsens KĀTANTRA 3,1,11. 24. — 14) स्वान्यवर्तत so v. a. kümmerten sich um sich selbst RĪĀN-TAR. 4,411.
 — घति 1) Z. 24 R. GORR. 2,30,30. 6,103,18 bedeutet das Verbum überschreiten (वेलाम् das Ufer, an der ersten Stelle zugleich धर्मम्).
 — उपनि caus.: सात्म्यं क्रमेणोपनिवर्त्यमानम् KĀRĀKA 3,1.